



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ११, अंक १५]

बुधवार, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

[पृष्ठे २५, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ७९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

पुढील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम यातील नियम ११६(१) च्या पहिल्या परंतुकान्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :—

L. A. BILL No. LXXVIII OF 2025.*A BILL*

TO AUTHORISE PAYMENT AND APPROPRIATION OF CERTAIN
FURTHER SUMS FROM AND OUT OF THE CONSOLIDATED FUND
OF THE STATE FOR THE SERVICES AND PURPOSES OF THE YEAR
ENDING ON THE THIRTY-FIRST DAY OF MARCH 2026.

सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७८.

दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी संपणाऱ्या वर्षाच्या सेवांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित
निधीतून आणखी विवक्षित रकमा देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजुरी
देण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०४ तसेच अनुच्छेद २०५ अन्वये, दिनांक ३१ मार्च
२०२६ रोजी संपणाऱ्या वर्षाच्या सेवांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी रकमांचे
विनियोजन करण्यासाठी विनियोजन अधिनियम संमत करण्याकरिता; आणि उक्त रकमांच्या प्रदानास अधिकृत
मंजुरी देण्याच्या प्रयोजनाकरिता तरतूद करणे आवश्यक आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या शहातराव्या
वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

१. या अधिनियमास, महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०२५, असे म्हणावे. संक्षिप्त नाव.

(१)

- सन २०२५-२०२६ २. राज्याच्या एकत्रित निधीतून, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी संपणाऱ्या वर्षात, यासोबत या वित्तीय वर्षासाठी राज्याच्या एकत्रित निधीतून रुपये ५,७५,०९,७०,५६,००० जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सेवा व प्रयोजने यांच्या बाबतीतील किंत्येक खर्च भागविण्यासाठी रकमा देतेवेळी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रकमांपेक्षा अधिक नसतील इतक्या म्हणजेच, सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी, सत्तर लाख, सेहेचाळीस काढणे. हजार रुपये एकूण बेरीज होणाऱ्या रकमा देता येतील व त्यांचा विनियोग करता येईल.
- विनोयजन. ३. या अधिनियमाद्वारे, राज्याच्या एकत्रित निधीतून ज्या रकमा देण्यासाठी व त्यांचा विनियोग करण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आलेली आहे, त्या रकमांचा विनियोग, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी संपणाऱ्या वर्षाच्या संबंधात अनुसूचीत दर्शविलेल्या सेवा व प्रयोजने यांकरिता करण्यात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

८३

अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा	एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमांपेक्षा
			एकत्रित निधीवर भारित अधिक नसील अशा रकमा - (४)	रुपये
ए-महसूली लेखावरील खर्च सामान्य प्रशासन विभाग				
५-१	राज्यपाल व मंत्रीपरिषद	२०१२, २०१३,	राष्ट्रपती, उपराष्ट्रपती/शाजपाल/संघ राज्याक्षेत्राचे प्रशासक मंत्रिपरिषद	९,५०,००,००० ...
५-२	निवडणुका	२०१५,	निवडणुका	७६,४८,००० ...
५-४	सेक्रेटरिएट आणि संकीर्ण सर्वसाधारण सेवा	२०१२, २०१४, २०१०, २०१५,	सचिवालयीन-सर्वसाधारण सेवा सर्वजनिक बाधकामे इतर प्रशासनिक सेवा संकीर्ण सर्वसाधारण सेवा	९३,७३,८८,००० ...
	एकूण-सामान्य प्रशासन विभाग		१६,०२,३७,०००	१६,०२,३७,०००
गृह विभाग				
बी-१	पोलीस प्रशासन	२०१४, २०५५, २०१०,	नायदान पोलीस इतर प्रशासनिक सेवा	४,०१,८४,५९,००० १,००,००,००० ...
बी-२	राज्य उत्पादन शूलक	२०३९,	राज्य उत्पादन शूलक	४,८७,४४,००० ...
बी-३	वाहतूक प्रशासन	२०४९, २०५५, ३०५६,	वाहनावरील कर मार्ग परिवहन अंतर्देशीय जल परिवहन	१०,९३,८३,५५,००० ...

મહારાષ્ટ્ર શાસન રાજપત્ર અસાધારણ ભાગ પાચ, જુલૈ ૯, ૨૦૨૫/આષાઢ ૧૮, શકે ૧૯૪૭

અનુસૂચી
(કાળમે ૨ વ ૩ પછી)

ક્રમાંક (૧)	કાર્યાલય કિંવા ઇતર વિનિયોજનાચા ક્રમાંક (૨)	કાર્યાલય કાર્યાંગ એવા પ્રયોજને લેખાંકાંના (૩)	વિદ્યાનાનાંને મત દેખન મંજૂર કેલેલ્યા રકમાંપેક્ષા આધિક નસ્તીન અન્યા રકમા - (૪)		એકન્તિત નિધીવર માત્રિત કેલેલ્યા રકમાંપેક્ષા એકુણ (૫)
			રૂપયે (૬)	રૂપયે (૭)	
બી-૪	સેક્રેટરિએટ આપિ ઇતર પ્રશાસનિક સેવા	૨૦૪૫, ૨૦૫૨, ૨૦૭૧,	વિકેય કચ્ચુ વ સેવા યાંત્રીન ઇતર કર વ શુલ્ક સચિવાલયીન-સર્વસાધારણ સેવા સક્રીં સર્વસાધારણ સેવા	૧૧૬,૯૧,૦૦૦ ...	૧૧૬,૯૧,૦૦૦ ...
બી-૫	તુર્ણા	૨૦૫૬,	તુર્ણા	૨૩,૪૯,૯૦,૦૦૦ ૧૪,૪૫,૬૩,૪૨,૦૦૦	૨૩,૪૯,૯૦,૦૦૦ ૧૪,૪૫,૬૩,૪૨,૦૦૦

મહસૂલ વ વન વિભાગ

રોં-૧	મહસૂલ અધિક જિલ્હા પ્રશાસન	૨૦૨૯, ૨૦૪૫, ૨૦૫૩, ૨૦૭૦, ૨૮૫૩,	જમીન મહસૂલ વિકેય કચ્ચુ વ સેવા યાંત્રીન ઇતર કર વ શુલ્ક જિલ્હા પ્રશાસન ઇતર પ્રશાસનિક સેવા અલોહયુક્ત ખાણકામ વ ધરતશૂસ્ત્રીય ઉદ્ઘાગ	૨૨,૮૧,૧૮,૦૦૦ ...	૨૨,૮૧,૧૮,૦૦૦ ...
રોં-૪	સેક્રેટરિએટ વ ઇતર સર્વસાધારણ સેવા	૨૦૫૨, ૨૦૫૯, ૨૦૭૫,	સચિવાલયીન-સર્વસાધારણ સેવા સર્વજનિક બંધકામે સક્રીં સર્વસાધારણ સેવા	૭૦,૦૫,૦૦૦ ...	૭૦,૦૫,૦૦૦ ...
રોં-૫	ઇતર સમાજિક સેવા	૨૨૧૦, ૨૨૨૫, ૨૨૩૫, ૨૨૫૦,	નાગરિકસ અનુસૂચિત જાતી, અનુસૂચિત જમાતી, ઇતર માગાસર્વ વ અત્યસંખ્યાક યાચે કલ્યાણ સમાજિક યુક્ત્યા વ કલ્યાણ ઇતર સમાજિક સેવા	૧,૧૩,૫૧,૦૦૦ ...	૧,૧૩,૫૧,૦૦૦ ...

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

મહારાષ્ટ્ર શાસન રાજપત્ર અસાધારણ ભાગ પાચ, જુલૈ ૯, ૨૦૨૫/આષાઢ ૧૮, શકે ૧૯૪૭

અનુસૂચી
(કઠમે ૨ વ ૩ પહા)

અનુદાનાચા કિંવા ઇતર વિનિયોજનાચા ક્રમાંક (૧)	કામે વ પ્રયોજને (૨)	લેખાચિર્� (૩)	વિદ્યાનાગને મત દેઊન મંજૂર કેળેલ્યા રકમાપેક્ષા અધિક નસીલ અથા રકમા - (૪)	એકત્રિત નિધિવર ભારિત કેળેલ્યા રકમાપેક્ષા એકુંડ અનુસૂચિત જાતી, અનુસૂચિત જમાતી, ઇતર માગાસરવા વ અત્યસંભ્યાક યાદે કલ્યાણ સામાજિક સુરક્ષા વ કલ્યાણ સચિવાલયીન-સામાજિક સેવા કરીકરણ વ કયારીજીવન	રૂપયે (૫)	રૂપયે (૬)	રૂપયે (૭)
			એકુંડ-શાલેય શિક્ષણ વ ક્રીડા વિભાગ એકુંડ-નગરવિકાસ વિભાગ એકુંડ-સચિવાલયીન-સામાજિક સેવા	૪,૧૮,૫૩,૭૬,૦૦૦ ... ૪,૧૮,૫૩,૭૬,૦૦૦	૪,૧૮,૫૩,૭૬,૦૦૦ ... ૪,૧૮,૫૩,૭૬,૦૦૦	૪,૧૮,૫૩,૭૬,૦૦૦ ... ૪,૧૮,૫૩,૭૬,૦૦૦	
એક-૧ વ્યાજ પ્રદાને	૨૦૪૯,	વ્યાજ પ્રદાને	૧૮૮,૧૩,૮૨,૦૦૦	૧૮૮,૧૩,૮૨,૦૦૦	૧૮૮,૧૩,૮૨,૦૦૦	૧૮૮,૧૩,૮૨,૦૦૦	
એક-૨ નગરવિકાસ આણિ ઇતર પ્રાત સેવા	૨૦૫૩,	ભિલા પ્રશાસન	૭૫,૬૬,૧૩,૯૭,૦૦૦	૭૫,૬૬,૧૩,૯૭,૦૦૦	૭૫,૬૬,૧૩,૯૭,૦૦૦	૭૫,૬૬,૧૩,૯૭,૦૦૦	
એક-૩ સેક્રેટરિએટ આણિ ઇતર સામાજિક સેવા	૨૨૩૦,	ઇતર પ્રશાસનિક સેવા	૨૨૧૭,	નગરવિકાસ	૨૨૧૭,	નગરવિકાસ	
	૨૨૩૫,	માર્ગ પરિવહન	૩૦૫૫,	માર્ગ પરિવહન	૩૦૫૫,	માર્ગ પરિવહન	
એક-૪ સેક્રેટરિએટ આણિ ઇતર સામાજિક સેવા	૨૨૪૧,	કામાર, સેવાયોજન વ કૌશલ વિકાસ	૬,૬૬,૦૯,૦૦૦	૬,૬૬,૦૯,૦૦૦	૬,૬૬,૦૯,૦૦૦	૬,૬૬,૦૯,૦૦૦	
	૨૨૪૯,	સામાજિક સુરક્ષા વ કલ્યાણ	૨૨૫૧,	સચિવાલયીન-સામાજિક સેવા	૨૨૫૧,	સચિવાલયીન-સામાજિક સેવા	
એક-૫ સ્થાનિક સંસ્થા વ પચાયપત્રાજ સંસ્થા યાના નુકસાનમરપાઈચા વ અભિહસ્તાકિત રકમા દેણે	૩૬૦૮,	સ્થાનિક સંસ્થા વ પચાયપત્રાજ સંસ્થા યાના નુકસાનમરપાઈચા વ અભિહસ્તાકિત રકમા દેણે	૯,૨૬,૩૬,૨૮,૦૦૦	૯,૨૬,૩૬,૨૮,૦૦૦	૯,૨૬,૩૬,૨૮,૦૦૦	૯,૨૬,૩૬,૨૮,૦૦૦	
	૪૬,૦૯,૧૭,૫૦,૦૦૦	એકુંડ-નગરવિકાસ વિભાગ	૯૮,૧૩,૮૨,૦૦૦	૯૮,૧૩,૮૨,૦૦૦	૯૮,૧૩,૮૨,૦૦૦	૯૮,૧૩,૮૨,૦૦૦	
		એકુંડ-સચિવાલયીન-સામાજિક સેવા	૮૬,૯૯,૩૯,૩૨,૦૦૦	૮૬,૯૯,૩૯,૩૨,૦૦૦	૮૬,૯૯,૩૯,૩૨,૦૦૦	૮૬,૯૯,૩૯,૩૨,૦૦૦	

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	वित्त विभाग		विद्यानारागेन मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा अधिक नसतील अशा रकमा - (४)	एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमांपेक्षा एकूण रुपये
		लेखार्थि	रुपये		
जी-३ व्याज प्रदाने व क्राण सेवा	२०४८, २०४९,	क्राण कभी करणे किंवा क्राण प्रतिबंधन यासाठी विनियोजन व्याज प्रदाने	...	१,९०,००,००,०००	१,९०,००,००,०००
जी-४ सचिवालयीन-सर्वसाधारण सेवा	२०५२,	सचिवालयीन-सर्वसाधारण सेवा	१,०७,२६,०००	...	१,०७,२६,०००
<hr/>					
सार्वजनिक बांधकाम विभाग					
एच-३ गृहनिर्माण	२२९६,	गृहनिर्माण	२,०००	...	२,०००
एच-४ सेकेटरिएट - इतर आधिक सेवा	२४०६, ३०५१, ३०५३, ३४५१,	कनीकरण व क्याजीवन बंद्रे व दीपहृत नागरी विमान चालन सचिवालयीन-आधिक सेवा	५,००,००,०००	...	५,००,००,०००
एच-५ मार्ग व पूल	३०५४,	मार्ग व पूल	१३,००,००,०९,०००	...	१३,००,००,०९,०००
एच-६ सार्वजनिक बांधकामे आणि प्रशासकीय व कार्यालान इमारती	२०५४, २२०२, २२०३, २२०५, २२१०,	सार्वजनिक बांधकामे सर्वसाधारण शिक्षण तंत्र शिक्षण कला व संस्कृती वैदिकीय सेवा व सार्वजनिक अरोप नगरविकास	१२,३४,९४,०००	...	१२,३४,९४,०००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसूची

(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने विनियोजनाचा क्रमांक (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभने मत देऊन मंचूर केलेल्या रकमांपेक्षा	एकत्रित निर्धार भारित केलेल्या रकमांपेक्षा	
			एकत्रित निर्धार भारित अधिक नसतील अशा रकमा - (४)	एकत्रित निर्धार भारित अधिक नसतील अशा रकमा - (४)	
अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने विनियोजनाचा क्रमांक (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभने मत देऊन मंचूर केलेल्या रकमांपेक्षा	एकत्रित निर्धार भारित केलेल्या रकमांपेक्षा	
जलसंपदा विभाग					
आय-३	पाटबंधरे, वीज आणि इतर आर्थिक सेवा	२४०२, २४०३, २४०५,	२२३०, कामार, सेवायेजन व कौशल्य विकास पशुसंवर्धन मत्स्यव्यवसाय	१३,१७,३४,१७,०००	१३,१७,३४,१७,०००
विधि व न्याय विभाग					
जे-१	न्यायदान	२०१४,	५६,०७८,०३,०००	५६,०७८,०३,०००	५६,०७८,०३,०००
जे-२	सेक्रेटरिएट आणि इतर सामाजिक आर्थिक सेवा इतर प्रशासनिक सेवा	२०५२, २०७०,	२,४८,६६,६७,००० ३,२१,२८,०००	२,४८,६६,६७,००० ३,२१,२८,०००	२,४८,६६,६७,००० ३,२१,२८,०००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमापेक्षा अधिक नसतील अशा रकमा - (४)	एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमापेक्षा एकूण (५)
अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमापेक्षा अधिक नसतील अशा रकमा - (४)	एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमापेक्षा एकूण (५)
उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग				
के-४	कामगार, सेवायोजन व कौशल्य विकास	२२३०,	कामगार, सेवायोजन व कौशल्य विकास	२,७३,३६,०००
के-७	उद्योग	२८५१, २८५२, २८५३,	ग्रामीण व लघुउद्योग उद्योग अलोहुक खाणकाम व धनशुस्तीय उद्योग	९८,६९,४९,०००
			एकूण-उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग	१,०९,३४,७७,०००
ग्रामविकास विभाग				
एल-२	जिल्हा प्रशासन	२०५३,	जिल्हा प्रशासन	१४,००,००,०००
एल-३	ग्रामविकास कार्यक्रम	२०५४, २२३५, २४९५, २५०९, २५०५,	सर्वजनिक बंधकामे समाजिक युक्ति व कृत्यां कृषिविषयक संशोधन व शिक्षण ग्रामविकाससंसाधी विशेष कार्यक्रम ग्रामीण रोजगार	१४,००,००,०००

મહારાષ્ટ્ર શાસન રાજપત્ર અસાધારણ ભાગ પાચ, જુલૈ ૧, ૨૦૨૫/આષાઢ ૧૮, શકે ૧૯૪૭

અનુસૂચી

(કાળો ૨ વ ૩ પછા)

અનુદાનાચા કિંબા ઇતર વિનિયોગનાચા ક્રમાક (૧)	(૨)	વિદ્યાનાસભને મત દેખન		એકનિત નિર્ધિવર ભારિત મંજૂર કેલેલ્યા રકમાપેક્ષા	
		(૩)	(૪)	એકનિત નિર્ધિવર ભારિત કેલેલ્યા રકમાપેક્ષા	એકનિત નિર્ધિવર ભારિત કેલેલ્યા રકમાપેક્ષા
અનુદાનાચા કિંબા ઇતર વિનિયોગનાચા ક્રમાક (૧)	(૨)	૨૫૧૫, ૨૮૧૦, ૩૦૫૪,	૯,૯૪,૦૦૦	૯,૯૪,૦૦૦	૯,૯૪,૦૦૦
૫૧-૪ સચિવાલયીન-આર્થિક સેવા	૩૪૫૧,	ઇતર ગ્રામીણ વિકાસ કાર્યક્રમ નવીન વ નવીકરણીય ઊર્જા માર્ગ વ પૂલ	૬,૨૪,૦૧,૨૨,૦૦૦	૮,૦૦,૦૦,૦૦,૦૦૦	૯૪,૨૪,૦૧,૨૨,૦૦૦
૫૧-૫ સ્થાનિક સેવા વ પંચાયતરાજ સંસ્થા પાના ઝુકસાનમરપાઈચા વ અભિહસ્તકિત રકમા દેણે	૩૮૦૮,	સચિવાલયીન-આર્થિક સેવા સ્થાનિક સેવા વ પંચાયતરાજ સંસ્થા પાના ઝુકસાનમરપાઈચા વ અભિહસ્તકિત રકમા દેણે	૩૮,૩૩,૧૧,૧૬,૦૦૦	૮૦,૩૩,૧૧,૧૬,૦૦૦	૪૦,૩૩,૧૧,૧૬,૦૦૦
અત્ર, નારી પુરવઠા વ ગ્રાહક સંરક્ષણ વિભાગ					
૫૧-૨ અત્ર સાઠવણ વ વખર	૨૪૦૮,	અત્ર સાઠવણ વ વખર	૧૩,૩૩,૮૨,૩૯,૦૦૦	૧૩,૩૩,૮૨,૩૯,૦૦૦	૧૩,૩૩,૮૨,૩૯,૦૦૦
સામાજિક ન્યાય વ વિશેષ સહાય વિભાગ					
૧૧-૩ અનુસૂચિત જાતી, અનુસૂચિત જમાતી, ઇતર માગાસર્વા વ અલ્યુસથાક ધાર્યા કરત્યાણ	૨૦૫૩,	જિલ્હા પ્રશાસન સર્વસાધારણ શિક્ષણ કલા વ સાંકૃતી વૈદ્યકીય સેવા વ સાર્વજનિક આરોગ્ય કુટુંબકલાયા પાણી પુરવઠા વ સ્વચ્છતા	૩૭,૯૮,૯૨,૫૧,૦૦૦	૩૭,૯૮,૯૨,૫૧,૦૦૦	૩૭,૯૮,૯૨,૫૧,૦૦૦

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

११

अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कांगे व प्रयोजने लेखाचिन्ह (२)	विद्यान-रागमे मत देऊन		एकत्रित निधीवर भारित मंजूर केलेल्या रकमांपेक्षा एकूण
		(३)	(४)	
२२१६,	गृहनिमाण	रुपये	रुपये	
२२१७,	नागरिकिकास			
२२२५,	अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक याचे कल्याण			
२२३०,	कामगार, सेवायोजन व कौशल्य विकास			
२२३५,	सामाजिक सुरक्षा व कल्याण			
२४०९,	पीक संवर्धन			
२४०२,	मृद व जलसंधारण			
२४०३,	पशुसंवर्धन			
२४०५,	मत्स्यव्यवसाय			
२४०६,	वनीकरण व क्षयजीवन			
२४०८,	अन्न साठवण व वर्खार			
२५०९,	ग्रामविकाससाठी विशेष कार्यक्रम			
२५०५,	ग्रामीण रोजगार			
२८०९,	वीज			
२८१०,	नवीन व नवीकरणीय ऊर्जा			
२८११,	ग्रामोद्योग व लघुउद्योग			
२८५२,	उद्योग			
एकूण-सामाजिक त्याय व विशेष सहाय विभाग		३७,८८,९२,५९,०००	...	३७,८८,९२,५९,०००
नियोजन विभाग				
२५०५,	ग्रामीण रोजगार	१,०००	...	१,०००
	एकूण-नियोजन विभाग	१,०००	...	१,०००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसूची

(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने विनियोजनाचा क्रमांक (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभेने मत देऊन मंगूर केलेल्या रकमापेक्षा	एकत्रित निर्धार भारित केलेल्या रकमापेक्षा	एकत्रित निर्धार भारित केलेल्या रकमापेक्षा
			(४)	(५)	(६)
सार्वजनिक अरोग्य विभाग					
आर-१	वैद्यकीय सेवा व सार्वजनिक अरोग्य	२०४९,	व्याज प्रदाने	₹५,३४,९५,४९,०००	...
		२२१०,	वैद्यकीय सेवा व सार्वजनिक अरोग्य	...	₹५,०२४,९५,४९,०००
		२२११,	कुटुंबकल्याण		
		२२३५,	सामाजिक सुरक्षा व कल्याण		
			एकूण-सार्वजनिक अरोग्य विभाग	₹५,३४,९५,४९,०००	...
वैद्यकीय शिक्षण व औषधिक्रमे विभाग					
एस-१	वैद्यकीय सेवा व सार्वजनिक अरोग्य	२२१०,	वैद्यकीय सेवा व सार्वजनिक अरोग्य	₹५,९९,०४,६५,०००	...
			एकूण-वैद्यकीय शिक्षण व औषधिक्रमे विभाग	₹५,९९,०४,६५,०००	...
आदिवासी विकास विभाग					
टी-५	जनजाति क्षेत्र विकास उपयोजनेतील महसूली खर्च	२०५३,	जिल्हा प्रशासन	₹३,०७,८५,८५,०००	...
		२०५४,	सार्वजनिक बाधकामे		
		२२०२,	सर्वसाधारण शिक्षण		
		२२०४,	क्रीडा व युवक सेवा		
		२२१०,	वैद्यकीय सेवा व सार्वजनिक अरोग्य		
		२२११,	कुटुंबकल्याण		
		२२१५,	पाणी पुरवठा व स्वच्छता		

अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिन्ह (३)	विद्यानार्थाने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा	एकत्रित निधीवर भागिता केलेल्या रकमांपेक्षा	एकूण अधिक नसरील अशा रकमा - (४)
			रुपये	रुपये	
			२२१६,	गृहनिमाण	
			२२१७,	नगरविकास	
			२२२५,	अनुसूचित जारी, अनुसूचित जामती, इतर मागासवर्ग व अत्यसंख्याक याचे कल्याण	
			२२३०,	कामार, सेवयोजन व कौशल्य विकास	
			२२३५,	समाजिक युक्ति व कल्याण	
			२२३६,	पोषण आहार	
			२४०९,	पीक संवर्धन	
			२४०२,	मुद व जलसंधरण	
			२४०३,	पशुसंवर्धन	
			२४०५,	मत्यब्दवसय	
			२४०६,	कर्मीकरण व कर्यजीवन	
			२४०८,	अन्व साठवण व व्यावर	
			२४२५,	सहकार	
			२५०९,	ग्रामविकासासाठी विशेष कार्यक्रम	
			२५०५,	ग्रामीण रोजगार	
			२७०२,	लहान पाटऱ्यांवर	
			२८०९,	वीज	
			२८१०,	नवीन व नवीकरणीय ऊर्जा	
			२८५१,	ग्रामीण्यांव लघुउद्योग	
			२८५२,	उद्योग	
			३०५४,	मार्ग व पूल	
			३०५५,	मार्ग परिवहन	
				एकूण- आदिवासी विकास विभाग	३,०७,८५,८५,०००
				...	३,०७,८५,८५,०००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिन्ह (३)	विद्यानसाठेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा	एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमांपेक्षा	एकत्रित निधीवर भारित अधिक नसतील अशा रकमा - (४)
			रुपये	रुपये	रुपये
यु०४ पारिस्थितिकी व पर्यावरण.	३४३५, पारिस्थितिकी व पर्यावरण.		२,३८,००,००,०००	२,३८,००,००,०००	२,३८,००,००,०००
सहकार, पणन व वस्त्रोदयग विभाग					
कल्प-२ सहकार					
२०७०,	इतर प्रशासनिक सेवा				
२२३५,	सामाजिक सुरक्षा व कल्याण				
२४०६,	वनीकरण व कव्यजीवन				
२४२५,	सहकार				
२४३५,	इतर कृषिविषयक कार्यक्रम				
२४५१,	ग्रामेद्योग व लघुउद्योग				
२४५२,	उद्योग				
३४५१,	सचिवालयीन-आर्थिक सेवा				
	एकूण-सहकार, पणन व वस्त्रोदयग विभाग		६,५९,३३,४४,०००	६,५९,३३,४४,०००	६,५९,३३,४४,०००
उच्च व तत्र शिक्षण विभाग					
लल्पू-२ सर्वसाधारण शिक्षण					
२२०२,	सर्वसाधारण शिक्षण		९,५३,८४,८६,०००	९,५३,८४,८६,०००	९,५३,८४,८६,०००
लल्पू-४ कला व संस्कृती					
२२०५,	कला व संस्कृती		१०,४६,०९,०००	१०,४६,०९,०००	१०,४६,०९,०००
लल्पू-६ सचिवालयीन-सामाजिक सेवा					
२२५१,	सचिवालयीन-सामाजिक सेवा		२०,००,०००	२०,००,०००	२०,००,०००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसूची
अनुमोदनाचा
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमाक (१)	(२)	विधानसभेने मत देऊन		एकत्रित निर्धार भारित मंजूर केलेल्या रकमांपेक्षा	एकत्रित निर्धार भारित केलेल्या रकमांपेक्षा
		लेखाचिन्ह	(३)	(४)	
एप्स-१ सामाजिक सुरक्षा व पोषण आहार	२२३५, २२३६,	एकूण-उच्च व तंत्र शिक्षण विभाग	१,६४,६२,९४,०००	...	१,६४,६२,९४,०००
वाच-२ पाणी पुरवठा व स्वच्छता	२२१५,	महिला व बाल विकास विभाग	२६,६५,७६,४३,०००	...	२६,६५,७६,४३,०००
शोड-२ सेक्रेटरिएट आणि इतर सामाजिक सेवा	२२०३, २२३०, २२३५, २२५१, २४०६,	पाणी पुरवठा व स्वच्छता	४४,००,०१,०००	...	४४,००,०१,०००
कौशल, रोजगार, उद्योगकरण व नाविन्यता विभाग	२२०३, २२३०, २२३५, २२५१, २४०६,	तंत्र शिक्षण कामार, सेवयोजन व कौशल्य विकास सामाजिक सुरक्षा व कलाता सचिवालयीन-सामाजिक सेवा कीफरण व तपांगीवन	३०,०१,०००	...	३०,०१,०००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

१७

अनुसूची
(कलमे २ व ३ परा)

अनुदानाचा किंवा इतर विविधजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखांशिर्फ (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा आधिक नस्तील अन्या रकमा - (४)	एकत्रित निधीवर माहित केलेल्या रकमांपेक्षा एकूण रुपये (५)
झोडपक-१ सचिवालयीन-सर्वसाधारण सेवा	२०५२,	सचिवालयीन-सर्वसाधारण सेवा	४९,३८,०००	४९,३८,०००
झोडपक-३ विषुवत जाती, भटक्या जमाती, इतर मागासर्वा व विशेष मागास २२२५, प्रवर्ण यांचे कल्याण	२२३५,	अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासर्वा व अत्यसंख्याक यांचे कल्याण समाजिक सुरक्षा व कल्याण	१८,४८,४२,०४,०००	१८,४८,४२,०४,०००
गोडगी-३		एकूण-इतर मागास बहुजन कल्याण विभाग	१८,४८,४२,०४,०००	१८,४८,४२,०४,०००
गोडगी-४ महसुली लेखावरील खर्च	३,४९,४३,८९,९८,०००	१२,५७,८०,४९,०००	१२,५७,८०,४९,०००	३,६०,०९,६८,२९,०००
बी-भांडवली लेखावरील खर्च				१८,४८,४२,०४,०००
गृह विभाग				
गोडगी-५ आधिक सेवावरील भांडवली खर्च	४०५५,	पोलिसावरील भांडवली खर्च	१५,००,००,०००	१५,००,००,०००
गोडगी-६ भारतीय रेलवे यांवरील भांडवली खर्च - वाणिजिक मार्ग	४०१०,	इतर प्रशासनिक सेवावरील भांडवली खर्च.	...	१५,००,००,०००
गोडगी-७ मार्ग परिवहन यांवरील भांडवली खर्च	५००२,	भारतीय रेलवे यांवरील भांडवली खर्च - वाणिजिक मार्ग	५०५५,	
भाग पाच-७९-३				

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसंधी
(फलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर चिनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने लेखाचिन्ह (२)	विधानसभेने मत देऊन		एकत्रित निधीवर भारित मंजूर केलेल्या रकमापेक्षा केलेल्या रकमापेक्षा प्रमाण (३)
		विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमापेक्षा अधिक नमस्तील असला कर्मा - (४)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमापेक्षा प्रमाण (५)	
कृषि-पशुसंवर्धन, दुष्यव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग				
डी-४	मत्स्यव्यापारील भांडवली खर्च	४४०५, ६४०५,	मत्स्यव्यापारील भांडवली खर्च मत्स्यव्यापारील कर्ज	१५,००,००,००,०० १५,००,००,००,००
	एकूण-गव्ह विधाया			
नगरविकास विभाग				
एफ-५	नगरविकासावरील भांडवली खर्च	४२७७,	नगरविकासावरील भांडवली खर्च राज्य शासनाचे देशांतर्गत कर्ण	३०,२५,००,००,०० १००३, १००३,
एफ-६	राज्य शासनाचे देशांतर्गत कर्ण			१०,००,०० १०,००,००
एफ-७	नगर विकासासाठी कर्ज	६२७७,		
	एकूण-नगरविकास विधाया			
वित्त विभाग				
जी-९	सार्वजनिक कर्जे व आंतरराज्यीय तऱ्डोड	३००३, ५००४, ७८७०,	राज्य शासनाचे देशांतर्गत कर्ण केंद्र शासनाकडून कर्जे व आंतरराज्यीय तऱ्डोड आंतरराज्यीय तऱ्डोड	१०,००,०० १०,००,००

अनुसूची

(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिर्त (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमापेक्षा एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमापेक्षा एकूण अधिक नसील अशा रकमा - (४)

सार्वजनिक बांधकाम विभाग

एच-७	सामाजिक सेवा आणि आर्थिक सेवा यांवरील भांडवली खर्च	४२१६, ४७१७, ५०५४,	गृहनिर्माणपरित भांडवली खर्च पूरनियंत्रण प्रकल्पांवरील भांडवली खर्च मार्ग व पूल यांवरील भांडवली खर्च	७५,४०,२६,५१,००० ... १,००,८२,१६,०००
एच-८	सार्वजनिक बांधकामे आणि प्रशासकीय व कार्यालान इमारती यांवरील भांडवली खर्च	४०१९, ४२०२, ४२१०, ४२२५, ४२३५, ४२५०,	सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती यांवरील भांडवली खर्च वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यांवरील भांडवली खर्च अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अलवसंख्याक याचे कल्याण यांवरील भांडवली खर्च सामाजिक सुरक्षा व कल्याण यांवरील भांडवली खर्च इतर सामाजिक सेवा यांवरील भांडवली खर्च	१,००,८२,१६,००० ... १,००,८२,१६,०००
एच-९	प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी भांडवली खर्च	४२०२, ४२१०, ४२१९, ४२५०,	शिक्षण, क्रीडा, कला व संस्कृती यांवरील भांडवली खर्च वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यांवरील भांडवली खर्च इतर सामाजिक सेवा यांवरील भांडवली खर्च	१,००० ... १,०००

जलसंपदा विभाग

एकूण-सार्वजनिक बांधकाम विभाग	०७७,५१,०१,३८,०००
	०७७,५१,०१,३८,०००

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसूची
(कठमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा अधिक नसील अशा रकमा - (४)	एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमांपेक्षा एकूण रुपये (५)
---	------------------------	------------------	---	--

सामाजिक त्याय व विशेष सहाय विभाग

एन-४	सामाजिक सेवावरील भाडवली खर्च	४०५४,	सार्वजनिक बंधकामावरील भाडवली खर्च अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास्वर्ग व अल्पसंख्याक याचे कल्याण यांवरील भाडवली खर्च सामाजिक सुरक्षा व कल्याण यावरील भाडवली खर्च	२,०००
		४२२५,	सार्वजनिक यांवरील भाडवली खर्च	२,०००
		४२३५,	सुद व जलसंधरण यावरील भाडवली खर्च	२,०००
		४४०२,	सहकारवरील भाडवली खर्च	२,०००
		४४२५,	अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास्वर्ग व अल्पसंख्याक याचे कल्याणासाठी कर्ज.	२,०००
		एकूण-सामाजिक त्याय व विशेष सहाय विभाग	२,०००	२,०००

नियोजन विभाग

ओ-१०	इतर ग्रामविकास कार्यकामावरील भाडवली खर्च	४२५०,	इतर सामाजिक सेवा यावरील भाडवली खर्च इतर ग्रामविकास कार्यक्रम यावरील भाडवली खर्च पर्यटनावरील भाडवली खर्च	९,०००
		४५१५,	एकूण-नियोजन विभाग	९,०००
		५४५२,		९,०००

सार्वजनिक आरोग्य विभाग

आर-३	इतर ग्रामविकास कार्यकामावरील भाडवली खर्च	४२९०, ६००३,	तैदार्कीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यावरील भाडवली खर्च राज्य शासनाचे देशांतर्गत ऋण	२,९८,४८,५४,०००
------	--	----------------	---	----------------

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा	एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमांपेक्षा
			एकत्रित निधीवर भारित अधिक नसील अशा रकमा - (४)	रुपये रुपये रुपये
४३-४	वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोप यावरील भांडवली खर्च	४२७०,	वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोप यावरील भांडवली खर्च	६,८०,५१,३८,००० ... ६,८०,५९,३८,०००
४३-५	वैद्यकीय शिक्षण व औषधिद्वारे विभाग	४२७०,	वैद्यकीय शिक्षण व औषधिद्वारे विभाग	६,८०,५१,३८,००० ... ६,८०,५९,३८,०००
४३-३	सामाजिक सेवा यावरील भांडवली खर्च	४४२५, ४४३५, ४४५१,	सहकारावरील भांडवली खर्च इतर कृषिविषयक कार्यक्रम यावरील भांडवली खर्च ग्रामेश्वर्या व लघुउद्योग यावरील भांडवली खर्च	९,००,००,००० ... ९,००,००,०००
४३-५	आर्थिक सेवा यावरील भांडवली खर्च	६४२५, ६४५१, ६४६०,	सहकारासाठी कर्ज ग्रामेश्वर्या व लघुउद्योग यासाठी कर्ज ग्राहकोपयोगी उद्यागांसाठी कर्ज	२९,८२,६४,००,००० ... २९,८३,६४,००,०००
वाय-६	आर्थिक सामाजिक सेवा यावरील भांडवली खर्च	४४७५,	एकूण-सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग	२९,८३,६४,००,००० ... २९,८३,६४,००,०००
				पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
				पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, जुलै ९, २०२५/आषाढ १८, शके १९४७

अनुसंधान
अनुसूची
(कलमे २ व ३ पहा)

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखाचिन्ह (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा अधिक नसरील अशा रकमा - (४)	एकत्रित निधीवर भारित केलेल्या रकमांपेक्षा एकूण (५)
			रुपये	रुपये
झोड़जी-४ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासर्वा व अत्यसंख्याक पाचे कल्याण यावरील भांडवली खर्च	४४०२, ४७०२, ६२९५,	४४०२, ४७०२, पाणीपुरवठा व स्वच्छता यांत्रिकी कर्जे	४४०२, यूद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च लाहौन पाटबंधा-चांवरील भांडवली खर्च पाणीपुरवठा व स्वच्छता यांत्रिकी कर्जे	४४०२, यूद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च लाहौन पाटबंधा-चांवरील भांडवली खर्च पाणीपुरवठा व स्वच्छता यांत्रिकी कर्जे
झोड़जी-५ गृहनिमणिसाठी कर्जे	४२३५,	एकूण-पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग	४४,००,००,०००	४४,००,००,०००
इतर मागास बहुजन कल्याण विभाग				
झोड़जी-५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासर्वा व अत्यसंख्याक याचे कल्याण यावरील भांडवली खर्च	४२२५,	सामाजिक सुरक्षा व कल्याण यावरील भांडवली खर्च	५०,००,००,०००	५०,००,००,०००
झोड़जी-५ गृहनिमणिसाठी कर्जे	६२१६, ६२२५, ७६९०,	एकूण-अत्यसंख्याक विकास विभाग	५०,००,००,०००	५०,००,००,०००
एकूण-इतर मागास बहुजन कल्याण विभाग				
झोड़जी-५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासर्वा व अत्यसंख्याक याचे कल्याणसाठी कर्जे. शासकीय कर्मचारी इतारीना कर्जे	४२२५,	एकूण-भांडवली लेखावरील खर्च	८८,२०,२५,०००	८८,२०,२५,०००
एकूण-वी-भांडवली लेखावरील खर्च	२,१५,०८,०२,१७,०००	एकूण-इतर मागास बहुजन कल्याण विभाग	१,०५,९०,२५,०००	१,०५,९०,२५,०००
	२,०००			२,१५,०८,०२,१७,०००

अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखांकिर्ण (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा अधिक नवीलील अशा रकमा - (४)	एकांकित निधीवर भागित केलेल्या रकमांपेक्षा अधिक नवीलील अशा रकमा - (४)
अनुदानाचा किंवा इतर विनियोजनाचा क्रमांक (१)	कामे व प्रयोजने (२)	लेखांकिर्ण (३)	विधानसभेने मत देऊन मंजूर केलेल्या रकमांपेक्षा अधिक नवीलील अशा रकमा - (४)	एकांकित निधीवर भागित केलेल्या रकमांपेक्षा अधिक नवीलील अशा रकमा - (४)

उद्देश व कारणे यांचे निवेदन

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०४ व अनुच्छेद २०५ यानुसार २०२५-२०२६ या वर्षाच्या संबंधातील विवक्षित सेवा व प्रयोजने यांवरील पूरक खर्च भागविण्यासाठी आवश्यक रकमांचे, राज्याच्या एकत्रित निधीतून विनियोजन करण्याकरिता तरतूद करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात येत आहे.

रकमा पुढे दर्शविण्यात आल्या आहेत :

रूपये

(ए) महसुली खर्च	..	३,६०,०१,६८,२७,०००
(बी) भांडवली खर्च	..	२,१५,०८,०२,१९,०००
एकूण	..	५,७५,०९,७०,४६,०००

मुंबई,
दिनांक ९ जुलै, २०२५.

अजित पवार,
उप मुख्यमंत्री (वित्त).